

**स्वयंरोजगार कार्यक्रमाची अंमलबजावणी
करण्यासाठी कोअर ग्रुपची स्थापना करणे.**

महाराष्ट्र शासन

रोजगार व स्वयंरोजगार विभाग,
शासन निर्णय, क्र. रोस्वरो-२००६/प्र.क्र.२१/रोस्वरो-१
नवीन प्रशासन इमारत, १४ वा मजला,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- २८ सप्टेंबर, २००६.

वाचा :-शासन निर्णय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, क्र. रोस्वरो-२००६/प्र.क्र.२१/रोस्वरो-१,
दि. ३ मे, २००६.

शासन निर्णय :

या विभागाचा संदर्भाधीन दि. ३ मे, २००६ चा शासन निर्णय अधिक्रमित करून शासनाने अंमलात आणलेल्या स्वयंरोजगार धोरणाचे कार्यक्रमास चालना देणे व स्वयंरोजगार कार्यशाळेमध्ये विविध गटांनी सादर केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने पुढील दिशा ठरविण्यासाठी राज्य स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कोअर ग्रुपच्या रचनेत खालीलप्रमाणे अंशतः बदल करण्यात येत आहे :-

- | | |
|--|--------------------|
| १) प्रधान सचिव/सचिव, रोजगार व स्वयंरोजगार विभाग | अध्यक्ष |
| २) महासंचालक, यशदा, पुणे | सदस्य |
| ३) विकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचालनालय | सदस्य |
| ४) आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय | सदस्य |
| ५) स्वयंरोजगाराच्या योजना राबविण्या-या महामंडळांचे/मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी | सदस्य |
| ६) उप सचिव, रोजगार व स्वयंरोजगार विभाग | सदस्य सचिव/समन्वयक |
| ७) गटप्रमुख, स्वयंरोजगार, यशदा, पुणे | सदस्य सचिव/समन्वयक |

२. सदर शासन निर्णयातील विषय व कार्यवाही ही दि. ३ मे, २००६ मध्ये विहीत केल्याप्रमाणेच राहील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या (<http://www.maharashtra.gov.in>) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २००६०९२९१०५४१२००१ आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

(ग.गो.पंचभाई)
शासनाचे सह सचिव

मा. राज्यपालांचे सचिव
मा. मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव
मा. उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव
मा. मंत्री, रोजगार व स्वयंरोजगार यांचे खाजगी सचिव,
मा. राज्यमंत्री, रोजगार व स्वयंरोजगार यांचे खाजगी सचिव,
मा. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन
शासनाचे सर्व अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव /सचिव
वित्त विभाग (अर्थसंकल्प-२०/अर्थसंकल्प-३/व्यय-५)
नियोजन विभाग (कार्यासन १४४३)
आदिवासी विकास विभाग.
महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई.
महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परिक्षा), मुंबई.
महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता), नागपूर
महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परिक्षा), नागपूर.

आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई.
विकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचालनालय.
महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.(२ प्रतीसह)
महासंचालक, यशदा पुणे, व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी (संबंधित महामंडळे)
मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, १९/२१, मनोहरदास रस्ता, मुंबई - १.
सर्व विभागीय उपसंचालक, रोजगार व स्वयंरोजगार, सहाय्यक संचालक, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, सर्व रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र.
सर्व अधिकारी, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
निवड नस्ती, (रोस्वरो-१).